

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर **P.S.(ठाणे):** कोळसेवाडी
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0849 **Year (वर्ष):** 2024
Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 02/08/2024 16:27

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	303(2)

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): दरमियानी दिन **Date From (दिनांक पासून):** 31/07/2024
Time Period **Date To (दिनांक पर्यंत):** 01/08/2024
(कालावधी): **Time From (वेळेपासून):** 11:00 बजे
Time To (वेळेपर्यंत): 09:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 02/08/2024 **Time (वेळ):** 16:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 039
Date & Time (दिनांक आणि वेळ): 02/08/2024 16:27 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

पूर्व, 2 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): पिकी मैदानाच्या कडेला, प्रसाद हटेल जवळ कल्याण पुर्व

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): भाऊसाहेब भिमसिंग पाटील

(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1993

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	गुरुदत्त कलणी रूम नं 05, पिंकी ग्राऊंड प्रसाद हटेलच्या, पाठीमागे तिसगांव नाका कल्याण, कोळसेवाडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	गुरुदत्त कलणी रूम नं 05, पिंकी ग्राऊंड प्रसाद हटेलच्या, पाठीमागे तिसगांव नाका कल्याण, कोळसेवाडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-9082916002

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत / अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-----------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

फिर्याद

दिनांक:- 02/08/2024

कोळसेवाडी पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर 849/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे मी भाऊसाहेब भिमसिंग पाटील वय 31 वर्षे धंदा रिक्शा ड्रायव्हर रा. गुरुदत्त कॉलणी रुम नं. 05, पिंकी ग्राऊंड प्रसाद हॉटेलच्या पाठीमागे तिसगांव नाका कल्याण पूर्व जि. ठाणे मो.नं. 9082916002 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद लिहून देतो की, मी वरील प्रमाणे असून, वर नमुद ठिकाणी सुमारे 09 महिन्यां पासून बहिण श्रीमती संगिता पाटील वय 52 वर्षे, भाची कु. अर्चना पाटील वय 22 वर्षे भाचा मयुर पाटील वय 20 वर्षे व बहिणीची सासु श्रीमती इंदुबाई पाटील वय 70 वर्षे यांच्यासह राहण्यास असून मी कल्याण शहरात रिक्शा चालवतो. त्यापासून मिळणा-या उत्पन्नावर आमचा उदरनिर्वाह चालतो. मी, माझ्या वापरा करिता ऑटो रिक्शा नं. MH 05 DZ0899 सन 2019 सालचे मॉडेल असलेली रिक्शा विकत घेतली असून, सदर रिक्शाचा मी वापर करतो. व सदरची रिक्शा मी पिंकी मैदानाच्या कडेला, प्रसाद हॉटेल जवळ कल्याण पूर्व येथे रोज उभी करतो.

दिनांक 31/07/2024 रोजी रात्र 11.00 वा. च्या सुमारास मी, माझी ऑटो रिक्शा नं MH 05 DZ0899 ही नेहमी प्रमाणे पिंकी मैदानाच्या कडेला, प्रसाद हॉटेल जवळ कल्याण पूर्व येथे नेहमी प्रमाणे उभी करून, राहत्या घरी गेलो व दिनांक 01/08/2024 रोजी सकाळी 09.00 वा. च्या सुमारास मी नेहमी प्रमाणे रिक्शा लावलेल्या ठिकाणी जावून पाहीले असता, मला माझी रिक्शा मिळून आली नाही. म्हणून मी सदर रिक्शाचा कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली व भिवंडी भागात शोध घेतला परंतु माझी रिक्शा मला कोठेही मिळून आली नाही. तेव्हा माझी खात्री झाली की, माझी ऑटो रिक्शा नं. MH 05 DZ0899 ही कोणतीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. म्हणून मी आज रोजी रिक्शा चोरीची तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे आलो आहे. माझ्या चोरीस गेलेल्या रिक्शाचे वर्णन खालील प्रमाणे:-

1) 40,000/- रुपये किंमतीची काळ्या, पिवळ्या रंगाची ऑटो रिक्शा नं. ड MH 05 DZ0899 सन 2019 सालचे मॉडेल. चेसिस नं. MD2A24AY6KWL2859 इंजिन नं. 24YWKL9765 जु.वा.किं.सु.

40,000/- रुपये किंमत सुमारे

तरी दिनांक 31/07/2024 रोजी रात्र 11.00 वा. ते दिनांक 01/08/2024 रोजी सकाळी 09.00 वा. च्या दरम्यान पिंकी मैदानाच्या कडेला, प्रसाद हॉटेल जवळ कल्याण पूर्व येथे उभी केलेली वरील वर्णनाची व किंमतीची ऑटो रिक्शा नं. MH 05 DZ0899 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने, माझ्या संमतीषिवाय, लबाडीच्या इरादयाने चोरी करून नेली आहे म्हणून माझी सदर अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार आहे.

माझी वरील फिर्याद संगणकावर मराठीत टंकलिखित केली असून ती, मी वाचून पाहीली ती, माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे.

दाखल-- पोउनि./जाधव तपास --पो.हवा./6548 सांगळे

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Ashok Anandrao Kadam(I (Inspector)) / POBN67204 **or** (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) **or** (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Ashok Anandrao Kac

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): POBN67204

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen)(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)